

महाराष्ट्र प्रादेशिक व नगर रचना अधिनियम, १९६६ चे
कलम १५(१) अन्वये गासन निदेश.

महाराष्ट्र गासन
नगर विकास विभाग
मंत्रालय, मुंबई : ४०० ०३२.
दिनांक :- २२ मे, २०२०

गासन निर्णय क्र. टिपोवी-४३१०/१८०/प्र.क्र. १२३/२०१०/नवि-११

वाचा :- गासन नगर विकास विभागाकडील आदेश क्र. टिपोवी-४३१०/१८०/प्र.क्र. १२३/२०१०/ नवि-११,
दि. २०/०८/२०१० द्वारे देण्यात आलेले कलम १५(१) अन्वये गासन निदेश.

प्रस्तावना :-

वृहन्मृंबँड मधील वांधकाम व्यवसायाला उभारी देण्यासाठी विविध उपायव्योमना करण्यावाचत, वृहन्मृंबँड महानगरपालिका / म्हाडा यांना वृहन्मृंबँड विकास नियंत्रण व प्रोत्साहन नियमावली- २०३४ मधील विविधी तरतुदी अंतर्गत भरणा करावयाच्या अधिमूल्याचे दर कमी करण्यावाचत विविध संस्थांकडील विनंती अर्ज, वृहन्मृंबँड महानगरपालिका, म्हाडा यांचे पत्र इत्यादी विचागत घेवून गासन नगर विकास विभागाने दि. २०/०८/२०१० गोंगाच्या आदेशाद्वारे महाराष्ट्र प्रादेशिक व नगर रचना अधिनियम, १९६६ चे कलम १५(१) अन्वये निदेश दिले आहेत. त्यानुसार वृहन्मृंबँड विकास नियंत्रण व प्रोत्साहन नियमावली- २०३४ मधील विविधी तरतुदी अंतर्गत वृहन्मृंबँड महानगरपालिकेस भरणा करावयाचे अधिमूल्य दर दोन वर्षांचे कालावधीसाठी कमी करण्यात आले आहेत.

वृहन्मृंबँड विकास नियंत्रण व प्रोत्साहन नियमावली- २०३४ चे विनियम ३१(३) मध्ये रहिवास, वाणिज्य व ओद्योगिक प्रयोजनार्थ विकासासाठी ३५% क्षेत्र Fungible compensatory area म्हणून अधिमूल्याचे भरणा करण्याचे अटोवर उपलब्ध होतो. गासनाकडील दि. २०/०८/२०१० गोंगाच्ये कलम १५४ खालील निदेशाद्वारे त्यापेकी रहिवास तसेच वाणिज्य प्रयोजनार्थ फैक्टिवल क्षेत्रासाठी अधिमूल्याचे दगत मुद्यागा करण्यात आलो, तथापि, त्यामध्ये ओद्योगिक क्षेत्राचे कॉमिवल क्षेत्राचा समावेश करण्याचे गहन गल हात. रहिवास प्रयोजनार्थ फैक्टिवल क्षेत्रासाठी अधिमूल्य दर रु३०० करूच्या दराच्या ५०% एवजो ३५% तर वाणिज्य प्रयोजनार्थ फैक्टिवल क्षेत्रासाठी अधिमूल्य दर ६०९८ एवजो ८०९८ असे मुद्यारात करण्यात आले आहेत. तथापि, ओद्योगिक प्रयोजनार्थ फैक्टिवल क्षेत्राचे अधिमूल्याचा उल्लंघन त्यामध्ये नसल्याने वाणिज्य फैक्टिवल क्षेत्राचे धतोवर ओद्योगिक फैक्टिवल क्षेत्रासाठी ४०९८ दराने अधिमूल्य आकारणी करण्यावाचत मे, क्रूडाई-एमसोलच आद यांनी त्याचेकडील दि. १५/०९/२०२० गोंगाचे पत्राद्वारे उपरोक्त तरतुदी याचत म्याश्रीकरण अर्पेक्षले आहे. त्यानुसार अर्जदार यांची विनंती उर्ध्यत असल्याने महाराष्ट्र प्रादेशिक व नगर रचना अधिनियम, १९६६ चे कलम १५(१) अन्वय वृहन्मृंबँड महानगरपालिका क्षेत्रातील नियाजन प्राधिकरणाना याद्वारे पृष्ठान्तप्रमाणे निदेश देण्यात येत आहेत.

निदेश


१) वृहन्मुंबई विकास नियंत्रण व प्रोत्साहन नियमावली-२०३४ चे विनियम ३१(३) मध्ये गहिवास, वार्षाण्य व ओद्योगिक प्रयोजनाखाली विकासासाठी ३५% क्षेत्र fungible compensatory area म्हणून अधिमूल्याचे भग्ना करायाचे अटीवर उपलब्ध होतो. शासनाकडील दि. २०/०८/२०११, गोनीचे कलम १५८ खालील निदेशाद्वारे त्यापैकी गहिवास तसेच वार्षाण्य प्रयोजनाखाली फॉनिवल क्षेत्रासाठी अधिमूल्याचे दरात सुधारणा करायात आली आहे.

शासनाकडील दि. २०/०८/२०११, गोनीचे निदेशानुसार वार्षाण्य प्रयोजनाखाली फॉनिवल क्षेत्रासाठी अधिमूल्याचे दरात करायात आलेल्या गुणागाणांचे घनीवर दोन वर्षांचे काळावधीकरणात ओद्योगिक प्रयोजनाखाली फॉनिवल क्षेत्रासाठी देखील विद्युपान तात्पुरीनोंव अधिमूल्य दर ६०% घेऊन रेडीरेकनरचे ४०% दराने आकारणी करायात यावी.

२) सदरचे निदेश हे तात्काळ अंमलात येतील.

सदरहु शासन निदेश महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in (कायदा /नियम) चा वेबसाईटवर देखील उपलब्ध आहेत.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने.



(निर्मलकुमार पं. चौधरी)
अवर सचिव, महाराष्ट्र शासन

प्रति,

आयुक्त, वृहन्मुंबई महानगरपालिका, मुंबई^१
यांस माहिती व उचित कायदाहीसाठी.

प्रत माहितीस्तव :-

- (१) संचालक, नगर रचना, महाराष्ट्र राज्य, पुणे.
- (२) उपसंचालक, नगर रचना, वृहन्मुंबई, इन्साहटमेंट, महाराष्ट्रपालिका मार्ग, मुंबई- ४००००१.
- ✓ (३) प्रमुख अभियंता (विकास नियोजन), वृहन्मुंबई महानगरपालिका.
- (४) निवड नस्ती (नवि-११)